

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. **District (जिल्हा):** नंदुरबार **P.S.(ठाणे):** नंदुरबार शहर
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0108 **Year (वर्ष):** 2024
Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 19/01/2024 00:18

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7A

3. (a) **Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**

1. **Day(दिवस):** गुरुवार **Date From (दिनांक पासून):** 18/01/2024
Time Period (कालावधी): पहर 6 **Date To (दिनांक पर्यंत):** 18/01/2024
Time From (वेळेपासून): 16:58 बजे
Time To (वेळेपर्यंत): 17:23 बजे

(b) **Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**

Date (दिनांक): 19/01/2024 **Time (वेळ):** 00:08 बजे

(c) **General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):**

Entry No. (नोंद क्र.): 002
Date & Time (दिनांक आणि वेळ): 19/01/2024 00:18 बजे

4. **Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी

5. **Place of Occurrence (घटनास्थळ):**

1.(a) **Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

दक्षिण, 5 किमी **Beat No. (बिट क्र.):**

(b) **Address (पत्ता):** जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील निवृत्ती वेतन, विभाग या कार्यालयात, नंदुरबार, 425412

(c) **In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): श्री. पितांबर सुर्या वळवी

(b) Father's Name (वडील चे नाव) :

सुर्या वळवी

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1948

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	व्यवसाय,सेवानिवृत्त, भिल सेवा मंडळ संस्,हमु रामकृष्ण नगर मुळ रा , राजविहीर, ता तळोदा ,जि नंदुरबार,नंदुरबार शहर,नंदुरबार,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पत्ता	व्यवसाय,सेवानिवृत्त, भिल सेवा मंडळ संस्,हमु रामकृष्ण नगर मुळ रा , राजविहीर, ता तळोदा ,जि नंदुरबार,नंदुरबार शहर,नंदुरबार,महाराष्ट्र, 425412,भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.):

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	श्री रमेश चंद्रसिंग पवार		वडील का नाम : चंद्रसिंग पवार	1. उपलेखापाल, वर्ग-3, नेम जिल्हा कोषागार ,कार्यालय, नंदुरबार,रा 41, जयंतीलाल नगर धुळे,रोड नंदुरबार,नंदुरबार शहर,नंदुरबार,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.))
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	2,000/ रुपये (दोन हजार रुपये)	2,000.00
2	इतर	घरगुती वस्तु	टेबलचा ड्रावर	0.00

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

2,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार
दि. 18/01/2024

माझे नाव पितांबर सुर्या वळवी, वय-76 वर्षे, व्यवसाय-सेवानिवृत्त, व्यवस्थापक, भिल सेवा मंडळ संस्था, नंदुरबार ह.मु. रामकृष्ण नगर, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचे घराजवळ ता. तळोदा जि. नंदुरबार मुळ रा. राजविहीर, ता. तळोदा जि. नंदुरबार, मो.नं. 7798289676.

समक्ष हजर राहुन फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी दोन मुले दुर्गेष पितांबर वळवी व दषरथ पितांबर वळवी अशांसह एकत्र राहतो. मी सन-1983 साली भिल सेवा मंडळ, नंदुरबार संस्थेमार्फत व्यवस्थापक या पदावर नोकरीस लागलो होतो, त्यानंतर सन-2006 साली माझी नवजीवन छात्रालय, धडगाव येथे बदली करण्यात आली होती, सदर ठिकाणी कार्यरत असतांना सन-2010 साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

माझी पत्नी नामे रमाबाई पितांबर वळवी हि सन-1993 साली भिल सेवा मंडळ संस्थेमार्फत स्वयंपाकी म्हणून नोकरीस लागली होती. सन-2018 साली पत्नी रमाबाई वळवी हिने देखील कोचरा आश्रमषाळेत ता. शहादा स्वयंपाकी म्हणून कार्यरत असतांना स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर पत्नीला संस्थेमार्फत नियमित पेन्शन सुरू होती.

त्यानंतर सप्टेंबर-2023 या महिन्यात माझ्या पत्नीच्या पायात गाठी झाल्याने त्याची तपासणी सुरुत येथे केली असता तेथील डॉक्टरांनी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना कॅन्सर असलेबाबत सांगितले, त्यानंतर जसा पैसा उपलब्ध झाला तसा आम्ही माझे पत्नीच्या कॅन्सरवर खर्च करत राहिलो. त्यानंतर डिसेंबर-2023 मध्ये एसबीआय, शाखा तळोदा यांचेकडून आमचे आधीचे सन-2021 मध्ये घेतलेले कर्ज जुन्याचे नविन केले व वाढीव कर्ज 1,20,000/- रुपये घेवून निम्स हॉस्पिटल, नंदुरबार येथे उपचार चालू केले होते, त्यानंतर तेथील डॉक्टरांनी दिवसाला 16 ते 17 हजार रुपये खर्च सांगितल्याने मी माझी पत्नी हिस दिनांक 28/12/2023 रोजी तळोदा येथील राहत असलेल्या घरी घेवून गेलो, त्यानंतर दिनांक 29/12/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पत्नी रमाबाई वळवी हि मयत झाली.

पत्नी रमाबाई पितांबर वळवी हि मयत झालेनंतर तिचे चालू असलेले पेन्शन मला मिळणेसाठी मी दिनांक 09/01/2024 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे गेलो असता तेथे मला लिपीक श्री पवार सर भेटले व त्यांनी मला कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे ते सांगून कुटूंब निवृत्ती वेतनाकरीता असलेला अर्ज देवून तो भरून आणणेबाबत सांगितले होते.

त्यानंतर मी दिनांक 10/01/2024 रोजी पेन्शन मिळणेबाबतचा अर्ज व पत्नीचा मृत्यु दाखला घेवून ते जमा करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे गेलो होतो, त्यावेळी तेथील संबंधीत लिपीक श्री पवार हे पुन्हा मला भेटून त्यांनी मला सांगितले की, "दिनांक 29/12/2023 रोजी तुमची पत्नी मयत झाल्याने दिनांक 30/12/2023 व दिनांक 31/12/2023 रोजीचे असे दोन दिवसाचे अधिकचे पेन्शनचे 1253/- रुपये खात्यात जमा झाल्याने सदर रकमेचा डीडी बनवून आणणेबाबत सांगितले व त्यानंतर तुमचे पेन्शन मी सुरू करून देतो, परंतु

सदरचे कामासाठी फि म्हणून साहेबांना देण्यासाठी 2,000/- रुपये द्यावे लागतील, तरच मी तुमचा अर्ज व तुमच्या पत्नीचा मृत्यु दाखला जमा करून घेईन', त्यावेळी मी त्यांना आता माझेकडे पैसे नाहीत असे सांगितले असता त्यांनी सदरचा अर्ज व पत्नीचा मृत्यु दाखला जमा न करता, मला उदया किंवा परवा म्हणजे दिनांक 11/01/2024 किंवा दिनांक 12/01/2024 रोजी येणेबाबत सांगून येतांना दोन दिवसाचे अधिकचे पेन्शनच्या रकमेचा डीडी, कुटूंब निवृत्तवेतन मिळणेसाठी अर्ज, पत्नीचा मृत्यु दाखला असे कागदपत्रे घेवून सदर कामासाठी साहेबांना फि म्हणून देण्याकरीता 2,000/- रुपये घेवून येणेबाबत सांगितले व ती पुर्तता केल्यानंतर कार्यालयात येण्यास सांगितले होते. परंतु त्यानंतर माझी तब्येत बरी नसल्याने मी जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे गेलो नाही, तसेच आपले कार्यालयात तक्रार देणेकरीता सुध्दा येऊ शकलो नव्हतो.

मला जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील संबंधीत लिपीक श्री पवार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नाही, तसेच त्यांचे व माझे काहीएक खाजगी वाद-विवाद नसून उधार उसनवारीचा व्यवहार नाही. जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील संबंधीत लिपीक श्री पवार मागत असलेले 2,000/- रुपये हि मी चौकशी केली असता कोणतीही शासकिय फी नसून ती लाचच आहे अशी माझी खात्री झाल्याने, तसेच सदरची लाच हि संबंधीत लिपीक श्री पवार हे त्यांचे साहेबांसाठी फि चे नावाने रचतःसाठीच मागत असल्याने, नमुदबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालय येथे तक्रार दिली आहे.

सदर तक्रारीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. समाधान वाघ साहेबांनी दिनांक 18/01/2024 रोजी माझे तक्रारीप्रमाणे जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील लिपीक श्री पवार हे माझेकडे लाचेची मागणी करतात अगर कसे? याची पडताळणी करणेकामी नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करून दोन पंच श्री ज्ञानेश्वर कोळी व श्री प्रशांत साळवे अशांना बोलावून, त्यांचे समक्ष तक्रार लिहून घेवून, पंच क्र.1 श्री. ज्ञानेश्वर कोळी यांचेसोबत संबंधीत लिपीक श्री पवार हे लाच मागणी करतात अगर कसे? याची पडताळणी कारवाईकामी आवश्यक सुचना देवून व्हाईस रेकॉर्डर चालू करून देवून अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयातील पोलीस अमोल मराठे यांची होन्डा कंपनीची अॅक्टिवा एम.एच.39 ए.एच. 1333 हिचेने 12:18 वाजेचे सुमारास अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालय येथुन धुळे चौफुली-नवापुर चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार इमारतीत असलेले जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील लिपीक श्री पवार यांची भेट घेण्याकरीता रवाना केले. त्याप्रमाणे मी व पंच क्र. 1 श्री. ज्ञानेश्वर कोळी असे जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे जावून लिपीक श्री पवार यांची भेट घेवून त्यांचेही बोलणे झालेनंतर माझे तक्रारीत नमुदप्रमाणे कुटुंबनिवृत्त वेतन सुरू करण्याकरीता माझेकडे 2,000/-रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले असून लिपीक श्री पवार यांनी 'लक्षवेध श्री आर.सी.पवार निवृत्ती वेतन विभाग असे मोठया अक्षरात लिहिलेले' खाकी रंगाचे रिकामे वापरलेले पाकीट देवून सदर 2,000/- रुपये या पाकीटातच टाकून आणावे, असे सांगितले होते, तसा पडताळणी पंचनामा करण्यात आला आहे. त्यावेळेस सदर लिपीक श्री पवार हे लिपीक नसून त्यांचे पद उपलेखापाल असलेबाबत मला समजले होते.

त्यानंतर मी पत्नीचे दागिने मोडून आणलेले माझेकडील 500/-रुपये दराच्या 04 चलनी नोटांना अॅन्ध्रासीन पावडर लावून सदर नोटा व मला उपलेखापाल श्री पवार सर यांनी दिलेल्या खाकी पाकीटात टाकून सदरचे पाकीट अॅन्टी करप्शनचे पोलीस देवराम गावीत यांनी माझ्या पॅन्टच्या उजव्या खिशात टाकून देवून व व्हाईस रेकॉर्डरसह मला व पंच क्र. 1 श्री. ज्ञानेश्वर कोळी यांना जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील उपलेखापाल श्री पवार यांचे भेटीकरिता आवश्यक त्या सुचना देवून 16:58 वाजेचे सुमारास अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालय येथुन धुळे चौफुली-नवापुर चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार इमारतीत असलेले जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे पोलीस निरीक्षक श्री वाघ यांचे ताब्यातील होन्डा कंपनीची एव्हीएटर एम.एच.18 ए.एफ. 1833 या दुचाकी वाहनाने रवाना केले. त्याप्रमाणे मी व पंच क्र.1 श्री. ज्ञानेश्वर कोळी असे जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे जावून उपलेखापाल श्री पवार यांची भेट घेतली. सदर भेटीचे वेळी श्री. पवार व माझे कामासंबंधाने बोलणे झाले त्यावेळी श्री पवार सर यांनी साहेबांना फि देण्याचे नावाने मागणी केलेली 2,000/-रुपये लाचेची रक्कम ज्यात 500/- रुपये दराच्या 04 चलनी नोटा श्री पवार सर यांनी माझे सोबतचे पंच क्र.1 श्री ज्ञानेश्वर कोळी यांचेसमक्ष त्यांचे कार्यालयीन बसायच्या टेबलचे ड्रॉव्हर खोलून त्यात टाकणेबाबत सांगितल्याने, मी सदर रकमेचे पाकीट त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये टाकले तेव्हा त्यानंतर त्यांनी मला 'ओके' असे सांगितले, त्यानंतर मी बाहेर येवून मला सांगितलेप्रमाणे मी माझ्या डोळ्यांवरील चष्मा काढून दोन ते तीन वेळेस शर्टच्या कापडास पुसून लाच स्वीकारलेबाबतचा पुर्व नियोजित इशारा केला, त्यानंतर आपण व आपल्यासोबत पंच क्र.2 श्री साळवे व इतर स्टाफ येवून आपली पुढिल कार्यवाही केली, नमुद कारवाईबाबत सविस्तर यषस्वी सापळा पंचनामा करण्यात आला आहे.

तरी श्री रमेश चंद्रसिंग पवार, वय-57 वर्ष, उपलेखापाल, वर्ग-3, नेम. जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार यांनी माझी पत्नी रमाबाई वळवी हि मयत झाल्याने मला सदरचे कुटुंब नियुक्तीवेतन मंजूरीचे कामासाठी त्यांचे साहेबांना फि देण्याचे नाव करून आपल्या लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी माझेकडून 2,000/- रुपये लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथील निवृत्ती वेतन विभाग या कार्यालयात त्यांनी दिलेल्या खाकी रंगाचे रिकामे वापलेले पाकीटात टाकून सदर पाकीट त्यांचे बसावयाच्या कार्यालयीन टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकण्यास सांगून लाचेची रक्कम पंच क्र. 1 श्री ज्ञानेश्वर कोळी यांचेसमक्ष दि.18/01/2024 रोजी स्विकारली असल्याने माझी त्यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे माझी कायदेशीर फिर्याद आहे.
माझी वरिलप्रमाणे फिर्याद मी वाचून पाहिली असता, ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी टाईप करण्यात आलेली आहे.

समक्ष

हि फिर्याद दिली

दि. 18/01/2024

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Nivrutti Gangaram Pawar(I (Inspector)) /

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)


R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

N.C.R.B (एन.सी.आर.बी)

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)


14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


पोलीस ठाणे अंमलदार
मंदुरबार शहर पोलीस स्टेशन

Signature of Officer in charge,
Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Nivrutti Gangaram P

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen) (संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)		Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)
8	9	10	11		12	13
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)